

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी
समित्यांमधील संशोधन अधिकाऱ्यांच्या
शैक्षणिक पात्रतेची छाननी व निवड
करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र. एसटीसी-१००६/प्र.क्र.१३६/का.१०
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक: ५ जुलै, २००६


वाचा :- शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. एसटीसी-१०९७/१३२२/प्र.क्र.१५२/का.१०,
दिनांक ९.७.१९९८.

शासन निर्णय :- महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळ, नाशिक यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिका क्रमांक ४/२००६ वर मा. न्यायालयाने दिनांक २० एप्रिल, २००६ रोजी निर्णय दिला. सदर निर्णयातील परिच्छेद १० मध्ये, "सचिव, आदिवासी विकास आणि सचिव, विधि व न्याय विभाग यांची समिती गठित करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाचे कुमारी माघुरी पाटील प्रकरणातील निदेश आणि दिनांक ९.७.१९९८ चा शासन निर्णय यानुसार तपासणी समितीतील प्रत्येक संशोधन अधिकारी किंवा वरिष्ठ संशोधन अधिकारी यांना अनुसूचित जमाती, जमातीचे समूह याबाबतची पार्श्वभूमी आहे काय आणि ते शैक्षणिक पात्रता पूर्ण करतात काय याची सदर समितीने प्रकरणनिहाय छाननी करावी," असे निदेश आहेत.

२. मा. उच्च न्यायालयाच्या वरील निदेशानुषंगाने मा. सचिव, आदिवासी विकास विभाग आणि मा. प्रधान सचिव, विधि व न्याय विभाग यांची समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समिती मा. सर्वोच्च न्यायालयाने कुमारी माघुरी पाटील प्रकरणी दिलेल्या निर्णयातील निदेशानुसार (क्र.४) संशोधन अधिकाऱ्यांना अनुसूचित जमाती, जमातीचे समूह याबाबतची पार्श्वभूमी (सखोल झान) आहे काय आणि दिनांक ९.७.१९९८ च्या शासन निर्णयानुसार त्यांची शैक्षणिक पात्रता आहे काय याबाबत छाननी करून तपासणी समितीमध्ये त्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात पुढील सूक्ष्मा करील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०७९९३०००७००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(स. नु. गावीत)
उप सचिव

प्रत,

- मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.
राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.
प्रधान सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
• सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
• प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.

- प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई.
- प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई.
- प्रबंधक, उच्च न्यायालय (मूल शाखा), मुंबई
- प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, औरंगाबाद/नागपूर.
- सचिव, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, कवीन्स गार्डन, पुणे. (१० प्रती)

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणेशिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

- आयुक्त, अनुसूचित जाती / जमाती, भारत सरकार, ५ वा माळा, लोकनायक भवन, नवी दिल्ली-११०००३.
- उपसंचालक, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत सरकार, चिपळूणकर भवन, शास्त्री मार्ग, नवीपेठ, पुणे-४११०३०.
- सचिव, जनजाति कार्य मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

उप संचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती जाती प्रभाणपत्र तपासणी समिती, ठाणे/नाशिक/ पुणे/औरंगाबाद/ अमरावती/नागपूर.

सह सचिव, विधी व न्याय विभाग, नागपूर / औरंगाबाद.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

श्री. महेश देशमुख, अँडहोकेट, विशेष समुपदेशी, एन-४, तिरुपती पार्क, "मोगरा", इ-२, सिड्को,
औरंगाबाद - ४३१ ००३

ग्रंथालय, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती)

ग्रंथालय, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती)

का.४ व का.१५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती, का.१०

- (पत्राने)